

L. A. BILL No. XXX OF 2021.
A BILL
FURTHER TO AMEND
THE MAHARASHTRA MUNICIPAL CORPORATIONS ACT, 1949.

५

सन २०२१ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३०.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ यात आणखी सुधारणा
करण्यासाठी विधेयक, २०२१.

१९४९ चा **ज्याअर्थी**, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ यात आणखी
महा. ५९. सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्था, आता, याद्वारे, भारतीय गणराज्याच्या बहात्तराब्या वर्षी, पुढील अधिनियम
१० करण्यात येत आहे :—

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०२१ असे म्हणावे. संक्षिप्त नाव व
प्रारंभ.
(२) तो ताबडतोब अंमलात येईल.

सन १९४९ च्या

महाराष्ट्र

अधिनियम क्र. ५९ येईल :—

च्या कलम १२७

मध्ये २ (ख)

समाविष्ट करणे.

२. मुख्य अधिनियमाच्या कलम १२७ मध्ये पोट-कलम २(क) नंतर २(ख) समाविष्ट करण्यात

२(ख) उप कलम (१) च्या कलम (क) उप कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही महाराष्ट्र औद्योगिक विकास नियम, १९६१ च्या कलम १७ मध्ये समाविष्ट केलेल्या महानगरातील इमारती व जमिनीवर मालमत्ता कर महानगरपालिकेकडून आकारण्यात येऊ नये.

उद्देश व कारणे

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कलम १७ मध्ये उद्योजकांना सोयी-सुविधा पुरविण्याबाबत स्पष्ट केलेले आहे. त्या सुविधांच्या बदल्यात शुल्क व सेवाकार उद्योजकांकडून वा ज्यांच्याशी संबंधित वरील सेवांचा फायदा घेतो त्याच्याकडून वसूल कराव्यात अशी तरतूद आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कलम ६७ च्या तरतुदी या इतर कोणत्याही कायद्यात त्याच्याशी काहीही विसंगत असले तरी परिणामकारक असतील अशी तरतूद असताना सन १९६१ च्या ग्रामपंचायत (कराच्या बदल्यात एक रकमी रक्कम कारखान्यांनी एकत्र करून देणे) अधिनियम, १९६१ बनविण्यात आला. ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ अन्वये एक रकमी कर उद्योजकांकडून घेण्याएवजी त्यांना सोयी-सुविधा पुरविणाऱ्या महानगरपालिकेने कर घेण्यात यावा, अशी तरतूद करण्यात आली. परंतु, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, १९७५ पासून सुरु झाल्यानंतर कलम १७ च्या तरतुदानुसार उद्योजकांना सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची असल्याने त्यांना शुल्क व सेवाकर देण्याची तरतूद आहे. उद्योजक सेवाकर व फी रुपाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला तसेच महानगरपालिकेला सुद्धा कर देत आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १२७ नुसार महानगरपालिका त्याच सोयी-सुविधा पुरवून उद्योजकांकडून कर रुपाने वसुली करत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महानगरपालिकेकडून होणाऱ्या दुहेरी कर वसुलीमुळे उद्योजकांमध्ये प्रचंड असंतोष वाढून ते आपले उद्योग बंद करून परराज्यात जात आहेत. सदरची सुधारणा ही उद्योजकांची दुहेरी करातून सुटका करण्यासाठी आहे. उक्त सुधारणा झाल्यास उद्योजकांमध्ये नवचैतन्य पसरून महाराष्ट्र औद्योगिक विकास वसाहतीत असलेले उद्योग जोमाने वाढण्यास मदत होईल. तसेच नवीन उद्योग आपल्या राज्यात येतील. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मोठ्या उद्योगावर आधारित छोटे-छोटे उद्योग वाढीस चालना मिळेल. त्यामुळे राज्याची पर्यायाने देशाची आर्थिक स्थिती बळकट होईल म्हणून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १२७ यामध्ये यथोचित सुधारणा करणे इष्ट वाटते.

वरील उद्दिष्टे साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे.

विधान भवन :

मुंबई,
दिनांक २२ नोव्हेंबर, २०२१.

संजय सावकारे,
प्रभारी सदस्य.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

[सन २०२१ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३०.]

[महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ यात
आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक, २०२१.]

[श्री. संजय सावकारे,
प्रभारी सदस्य.]

राजेन्द्र भागवत,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.